

महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये
राज्य क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा
करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक : निवियो-२०२४/प्र.क्र.६६/क्रीयुसे-३

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख : २८ नोव्हेंबर, २०२४.

वाचा:-

- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. राक्रीदि-२०२३/प्र.क्र.१३२
/क्रीयुसे-१, दिनांक २९ डिसेंबर, २०२३
- २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. निवियो-२०२४/प्र.क्र.६६/क्रीयुसे-३,
दिनांक २२ जुलै, २०२४
- ३) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांचे पत्र क्र. निधी वितरण/योजना-१७३८/२०२४-
२५/का-१०/१४१९, दिनांक १३ ऑगस्ट, २०२४

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यास तसेच, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास संदर्भ क्रमांक (१) अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक (३) मधील तरतूदीनुसार उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्याकरीता रु. ६३.०० लक्ष (अक्षरी रूपये त्रेसष्ट लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यास तसेच, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास संदर्भ क्रमांक (१) अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक (३) मधील तरतूदीनुसार उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्याकरीता रु. ६३.०० लक्ष (अक्षरी रूपये त्रेसष्ट लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर खर्च "भागणी क्रमांक : ई-३, २२०४ क्रीडा व युवक सेवा-१०४, (२५) क्रीडा सप्ताह) (२५)(०१) महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा सप्ताह साजरा करणे (कार्यक्रम) ५०, इतर खर्च, (२२०४ १७३८) या लेखाशिर्षामधून भागविण्यात यावा. सदरचा निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावा.

३. वित्त विभागाच्या दि. २५.०७.२०२४ च्या परिपत्रकातील सूचनांनुसार उपरोक्त तरतूद खर्च करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त (क्रीडा) यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३७७/१४७१, दि. २६.०९.२०२४ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ११४४/व्यय-५, दि.०८.१०.२०२४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११२८१२३८११०१२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कविता तोंडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. सर्व उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा (संचालनालयामार्फत)
५. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी (संचालनालयामार्फत)
६. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (संचालनालयामार्फत)
७. अवर सचिव (१४७१), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. अवर सचिव (व्यय-५), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अवर सचिव (अर्थसंकल्प), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती, क्रीयुसे-३